

December 20, 2025

Lo.

Listing Compliance

BSE Limited,

25th floor,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort, Mumbai 400023

Stock Code: 544117

To:

Listing Compliance

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, 'G' Block, Bandra- Kurla Complex,

Bandra East, Mumbai 400 051

Stock Code: SIGNPOST

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement regarding the Notice of Postal Ballot and Remote e-voting

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), please find enclosed newspaper advertisements published today i.e. December 20, 2025 in Mumbai Edition of the newspapers *viz.* Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) *inter alia* informing about the Notice of Postal Ballot and information related to Remote E-Voting.

This intimation is also being uploaded on the Company's website at www.signpostindia.com.

Kindly take the above information on record.

Thanking you,

Yours Sincerely, For **Signpost India Limited**

Jenny Shah
Company Secretary & Compliance Officer

Encl: as above

SIGNPOST INDIA LIMITED

Regd. Office: 126, Jolly Maker Chambers II, Nariman Point, Mumbai - 400021.

Corp. Office: 202, Signpost House, 70 A,
Nehru Road, Near Santacruz Airport Terminal,
Vile Parle (E), Mumbai - 400099.
CIN: L74110MH2008PLC179120

4 022 61992400

info@signpostindia.com

Website: www.signpostindia.com





Revisiting the idea and project of India

Rather than offer a laundry list of 'critical reforms' in their latest book, A Sixth Of Humanity, Arvind Subramanian and Devesh Kapur identify the necessary conditions that would give India a fair shot at solving the important challenges ahead. An excerpt

For several months of the year, the people in New Delhi, the pulsating heart and prestigious capital of India, and the urban agglomeration of thirtythree million people around it, live in an 'open-air gas chamber', as a former Chief Justice of India put it. At times, the darkness-at-noon quality of light can have an eerie, apocalyptic foreboding. The air quality routinely breaches hazardous levels of safety.

Yet, despite the tangible (health and other) costs, not just to the poor but the middle class and elite, particularly egregious for their children, being experienced in the now rather than in the future (as with climate change); despite there being no prospects for the influential elite to conveniently exit (as with other poorly provided government services such as water or education or health); despite India being the embarrassing focus of global attention; and despite the Supreme Court first passing orders in 1986, the air pollution problem has persisted for four decades with little prospect of resolution.

The expectation from us, as we look ahead at the end of this book, is to speak to Big Questions: will India become a developed country by 2047? Will India become a superpower? What are three critical reforms or actions that will propel India forward? And so on.

Instead, we would ask the more specific and pressing current question: will India be able to solve its air pollution problem? Mundane as it may seem, this is in some ways a metaphor for the challenges facing the nation more broadly. This is because its resolution will require cooperation between the Centre and the states affected by and culpable for the problem (Delhi, Punjab, Haryana, Rajasthan and Uttar Pradesh); cooperation amongst them; cooperation with India's western neighbour (Pakistan) since winds do not respect political boundaries; addressing the long-standing problems of over-production of rice and its burning, which in turn will require reversing decades of bad policies such as the perverse incentives provided to rice- and wheat-growers in Punjab and Haryana; treading sagaciously around political issues related to identity and grievance — because Punjabi farmers are key protagonists — at a time when trust in the Centre as a credible interlocutor is low; and improving State capacity and more effective implementation of regulations to address the multiple causes of pollution, such as vehicle-related emissions, construction-related dust and solid-waste management. In short, if India cannot solve a problem that manifestly and acutely affects its elite, the prospects for solving the larger challenges confronting the country remain slim. And, without doubt, there are

plenty. In addition to the traditional and pressing ones of providing decent jobs for hundreds of millions, improving their health and education, reducing corruption and inequality, strengthening the State to deliver better services and reversing the decline in important institutions such as the judiciary, legislatures, media and the Election Commission, new challenges loom. Environmental damage to India's soil, water supplies, forests and air has been considerable

and risks setting back progress. Climate change will affect it disproportionately. The artificial intelligence (AI) revolution will create opportunities but can also threaten the country's advantage in skilled labour and IT services, so that India might find itself with neither manufacturing nor services as the engine of growth.

We consider it a fool's errand to produce a laundry list of 'critical reforms' to address challenges, old and new. Researching seventy-five years of Indian experience has instilled in us the understanding that there are no easy policy levers to pull because major changes have occurred through $crises, shocks, shifts \, in \, ideas \, or \, the \,$ unpredictable consequences of rapid economic growth.

Moreover, there is no objectively defensible way of establishing priorities. Improving health or education or State capacity or rule of law? Decriminalizing politics? Strengthening accountability? Restricting recourse to freebies that have spread like mutant viruses? Reducing inequality? Empowering women? Protecting marginalized groups? Breaking up Uttar Pradesh into smaller governable units?

And we are only too aware that any prescription for serious change runs up against the obvious and uncomfortable question: well, if they are so important and so prescription-worthy, why haven't those reforms been implemented already? India -

encompassing its unique and messy combination of State, society, market and politics - is a civilizational entity and, like the Titanic, slow to advance and impossible to dramatically alter its course. But alter course it must, else it might face the same fate. The reasons are manifestly evident as the world is being disrupted in very unpredictable ways.

WILL INDIA BE ABLE

POLLUTION PROBLEM?

SEEM, THIS IS IN SOME

WAYS A METAPHOR FOR

MUNDANE AS IT MAY

TO SOLVE ITS AIR

THE CHALLENGES

MORE BROADLY

FACING THE NATION

The necessary conditions:

Democracy and governance While we do not want to prescribe a laundry list of all that's needed, we can identify the necessary conditions that would give India a fair shot at solving the important challenges ahead and that, in the spirit of the Hippocratic oath, would 'at least avoid harm'. In our opening chapter, we spoke about the wisdom of the Constituent Assembly which, while fully recognizing the burdens of history (evident in the clauses on reservations, for example), was acutely conscious that the Indian project must be forward-looking and therefore wore God. History and Identity lightly because each of them unhelpfully backward-looking could be toxic, even fatal, for democracy, order, a shared sense of nationhood and a workable federalism. And yet, these are the most serious dangers

that loom ahead for India as, of course,

they do for a world gripped by the consuming furies of nativism and illiberalism.

We have pointed out the many distinct early choices and their devel $opmental\,consequences, including$ the most critical, democracy. Notwithstanding the shadows democracy cast on India's economic development at that early age of development, it was an inspired choice for nation-building and continues to be the most powerful glue holding the country together.

But democracy, like demography, is not destiny. The Achilles heel of India's democracy has been the tattered accountability mechanisms permeating all aspects of life, from corruption to criminal behaviour, from

exam leaks to encounter killings, from pollution to the police, from traffic accidents to riots. Elections have become virtually the sole mechanism of accountability, and that massive overburdening has sharply inflated its stakes and its costs. Electoral democracy has endured, even as a deeper democratic sensibility and what Nani Palkhivala (and before him Ambedkar) called 'constitutional morality' have eroded. They can only erode so far.

For all societies, the analogue to the 'dark matter' that keeps the universe together is civility, kindness and consideration, the invisible gravitational forces that maintain social cohesion. How

that is weakening is perhaps best reflected in the virtual disappearance of the apostle of non-violence, Mahatma Gandhi, in the country he led to freedom, poignantly captured by the writer Krishna Kumar: 'It's time I said to Gandhi: Bye and thanks. I want to say, abide with me, but I don't know where I might take him for comfort.'

Consequently, the weakening of democracy in India will inevitably weaken the nation-building project. If the Indian state weaponizes its own power or licences society's vigilantism against particular communities, regions and individuals, if policymakers are obsessed with trawling and excavating for actual and imaginary temples under every mosque or litigating ad nauseam who should wear the legitimate mantle of past leaders, if the preoccupation of democratic politics is to conjure up new categories of subcastes, or if the states in India raise the spectre of demographic engineering to retain the purity of their 'native' populations and eject migrants from other states, the idea and project of India will be fatally jeopardized.

Excerpted from "A Sixth Of Humanity: Independent India's Development Odyssey" by Arvind Subramanian and Devesh Kapur with permission from HarperCollins



STEEL AUTHORITY OF INDIA LIMITED **Bokaro Steel Plant**

Bokaro - 827001, Jharkhand, India

INVITATION OF EXPRESSION OF INTEREST (EOI)

Complete Outsourcing of City Park in Bokaro Steel City for Landscaping & Managing Gardens, Nursery, Lake, Boating facilities, Restaurant, VIP hutment complex and Musical fountain under Long Term Agreement on Revenue Sharing basis.

SAIL-BSL (TA DEPARTMENT) invites Expressions of Interes (EOI) from experienced and capable parties/organizations to take up the activities as per the scope mentioned further.

A. Objective:

The primary objective is to ensure development, Operation and Maintenance (DOM) of City Park, Bokaro Steel City with all its infrastructure viz. Gardens, Nursery, Lake, Boating facilities, Restaurant, VIP hutment and Musical fountain under Long Term Agreement on revenue sharing basis.

B. EOI Submission Details:

a. Last date of submission: 08/01/2026

EOI Reference No: BSL/TA-Hort./ 03

b. Mode of submission : Email / Physical Submission

c. Contact person for

: Name : L Upadhyaya Design: GM (Town Administration) Address: JNB Park, SAIL/ Bokaro Steel Plant, Sector IV/ Bokaro Steel City, Jharkhand (827004)

Date: 18/12/2025

Email: l.upadhyaya@sail.in, ta.hort.jnb@gmail.com Mob No.: +918986871800

Interested parties may visit the township of Bokaro Steel City to get acquainted with general site conditions and also may get the details viz. Scope of Work, Eligibility Citeria etc. through the link https://citypark.sailbokaro.in

Registered Office : Ispat Bhawan, Lodhi Road, New Delhi 110 003

There's a little bit of SAIL in everybody's life



JAIN RESOURCE RECYCLING LIMITED

(Formerly known as Jain Resource Recycling Private Limited) Registered Office: The Lattice, Old no 7/1, New no 20, 4th Floor, Bishop Ezra Sargunam Road, Kilpauk, Chennai, Tamil Nadu, India, 600010. CIN: L27320TN2022PLC150206

NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE of Postal Ballot ("Notice") is hereby given to the Members of JAIN RESOURCE RECYCLING LIMITED ('the Company'), pursuant to the provisions of Sections 108 and 110 of the Companies Act, 2013, ("the Act"), read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended ("the Rules"), read with the General Circular Nos. 14/2020 dated 08th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 11/2022 dated 28th December, 2022, 09/2023 dated 25th September, 2023 and the latest one being General Circular No. 09/2024 dated 19th September, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force and as amended from time to time), that the Resolution(s) as set out below are proposed for consideration by the Members of the Company for passing by means of Postal Ballot by voting through electronic means (remote e-voting) only.

S.	Items	Resolution	
No.		type	
1.	Approval of appointment of Mr. Sanchit Jain (DIN: 08751991) as Executive Director of the Company	Special	
2.	Appointment of M/s. VAK & Associates, Practicing Company Secretaries (Firm Registration No. P2025TN322600) as Secretarial Auditor of the Company	Ordinary	

In compliance with the aforesaid MCA Circulars, the Postal Ballot Notice has been sent through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company, Registrars and Transfer Agents or Depository/ Depository Participants. communication of assent or dissent of the Members would take place only through the remote e-voting system. If your e-mail address is not registered with the Company/Depositories, please follow the process provided in the Notes to receive this Postal Ballot Notice.

Ballot is accordingly being initiated in compliance with the above MCA Circulars. Accordingly, physical copy of the Notice along with the Postal Ballot Form and pre-paid business reply envelope will not be sent to the Members

The Postal Ballot Notice is available on the Company's website i.e. https://iainmetalgroup.com/, on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited ('BSE') and National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of Kfin Technologies Limited at https://evoting.kfintech.com

Members whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as on the cut-off date i.e. 12th December, 2025 (Friday), shall be entitled to vote in relation to the resolution specified in the Notice. The voting rights of the members shall be in proportion to their shares in the total paid-up equity share capital of the Company, as on the cut-off date. A person who is not a member as on cut-off date shall treat this Postal Ballot Notice for information purpose only.

Members whose e-mail addresses are not registered may register the same with Kfin Technologies Limited, Registrar & Transfer Agent ('RTA') of the Company / DPs, as the case may be. The procedure to register e-mail address and the procedure for remote e-voting is

The Board of Directors of the Company ("the Board") have appointed M/s. BP & Associates, Practicing Company Secretaries, as Scrutinizer to scrutinize the votes cast through Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner.

The remote e-voting period commences from 9:00 A.M. (IST) on Saturday, December 20, 2025 and ends at 5:00 P.M. (IST) on Sunday, January 18, 2026. The Scrutinizer will submit the report to the Chairman of the Company, or any person authorized by him upon completion of the scrutiny of the votes cast through remote e-voting. Remote e-Voting will be blocked immediately thereafter and no e-voting will be allowed beyond the said date and time. The Company has engaged the services of Kfin Technologies Limited (KFin) for the purpose of providing remote e-voting facility to its Members. The results of the Postal Ballot will be announced on or before on Tuesday,

January 20, 2026. The said results of the voting conducted by Postal Ballot (through remote e-voting process) along with the Scrutinizer's Report would be intimated to National Stock Exchange of India Limited ("NSE") and BSE Limited ("BSE") where the Equity Shares of the Company are listed. Additionally, the results will also be uploaded on the Company's website at https://jainmetalgroup.com and on the website of Kfin Technologies Limited (KFin). The resolutions, if passed with the requisite majority through Postal Ballot, shall be deemed to have been passed, on the last date specified for remote e-voting i.e., Sunday,

In case of any queries related to Postal Ballot Notice or in case any member whose name appears in the Register of Members/List of Beneficial Owners as on the cut-off date has not received the Postal Ballot Notice, he/she may write to cs@jainmetalgroup.com

> By Order of the Board of Directors For JAIN RESOURCE RECYCLING LIMITED

Date: 17th December 2025 Place: Chennai

Compliance Officer M. No: 31315

Bibhu Kalyan Rauta

Company Secretary and

Place: Mumbai

Date: December 20, 2025

ANDHRA PRADESH POWER DEVELOPMENT COMPANY LIMITED

E-PROCUREMENT NOTIFICATION

APPDCL invites Tenders for the following supplies at SDSTPS through APGENCO e-Procurement Platform. Supply of various sizes of seamless CS Pipes for we ash system of AHP/Stage-I&II/SDSTPS.

Supply of APH Baskets of Type: Vertical Inverted 50 Tri-sector, Model: VI-76(88") SMR Tri-sector for Unit-I&II Boilers at SDSTPS.

For Further details, please visit: www.apgenco.gov.in OF https://etender.apgenco.gov.in Ro.No. 4687PP/CL/ADVT/1/1/2021-22, Date- 19.12.2025 CHIEF GENERAL MANAGER

OSBI

State Bank of India

(Constituted under the State Bank of India Act, 1955)

Shares & Bonds Department, Corporate Centre, State Bank Bhavan, Madame Cama Road, Nariman Point, Mumbai – 400021 **Website:** https://sbi.bank.in **Email:** investor.seva@sbi.co.in **Phone No.**: 022-2274-0849 / 41476 / 42403/ 41483

URGENT ATTENTION: SHAREHOLDERS CONVERSION OF PHYSICAL SHARES TO DEMAT FORM, UPDATION OF KYC AND CLAIM OF UNPAID DIVIDEND

We request all the shareholders of State Bank of India having physical holdings to convert their physical shares into dematerialized (demat form to avoid risk of Loss, Damage, Misplacement etc. We also draw your kind attention to SEBI guidelines that shares in physical form cannot be transferred or sold. You are therefore requested to convert your physical shares to demat form in your own interest by following the

- Open a demat account (if not opened earlier) with any Depository Participant (DP) in the name and style as appears in the Share
- $\textbf{Update KYC details} \ with the \ Bank's \ Registrar \& \ Transfer \ Agent (RTA).$
- Submit to DP your Re.1 face value SBI share certificate (issued pursuant to split in the year 2014 and merger of erstwhile Associate

Some of Re 1 face value share certificates sent to shareholders had returned undelivered and remain unclaimed despite publishing appeals in newspapers and sending reminders from time to time. Please claim your Re 1 share certificate if not already received by contacting the Bank's

Shareholders whose shares are held in abevance (Right Issue-2008) or account of non-furnishing KYC documents, legal dispute, suit etc. are also requested to claim the same by submitting requisite documents/cour

Please also update KYC details such as PAN, Contact details (Posta Address with PIN, Mobile Number and E-mail ID), Bank A/c details, Specimen signature and Choice of Nomination with Bank's RTA/ respective DP, as applicable for receving various communications an eamless dividend payment.

Please note that unclaimed dividend for the period up to FY 2016-17 has been transferred to Investor Education and Protection Fund (IEPF). Please file claim for the same on their portal: http://iepf.gov.in/IEPF/ refund.html. Further, Bank has not declared any dividend from FY 2017 18 to FY 2019-20. For claiming unpaid dividend for the period FY 2020-23 to 2024-25, please send a request to Bank's RTA. Please send your request/ query to Bank's Registrar & Transfer Agent

Fower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032. Email: einward.ris@kfintech.com; Toll free: 1800 309 4001 Website: www.kfintech.com For any assistance/escalation, please feel free to call us or send email to

(RTA), Kfin Technologies Limited, Unit: State Bank of India, Selenium

investor.seva@sbi.co.in. For State Bank of India

Place: Mumbai Date: 20.12.2025 Manoj Kumar Sinha **General Manager** (Shares & Bonds)

Signpost India Limited CIN: L74110MH2008PLC179120 Registered Office: 126, Jolly Maker Chambers II,

Natinian Point, Mainton - 400021 Corporate Office: 202, Signpost House, 70 A, Nehru Road, Near Santacruz Airport Terminal, Vile Parle (E), Mumbai - 400099 Website: www.signpostindia.com E-mail: info@signpostindia.com; Tel.: (022) 61992400

Members are hereby informed that pursuant to the provisions of

NOTICE OF POSTAL BALLOT

Sections 108, 110 and all other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs, inter-alia, for conducting postal ballot process through e-voting vide General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020, dated April 13, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being General Circular No. 03/2025 dated September 22, 2025 (collectively referred to as "MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), read with applicable SEBI Circular(s) issued from time to time, Secretarial Standard - 2 on General Meetings ("SS 2"), issued by The Institute of Company Secretaries of India and other applicable laws, rules and regulations, if any, (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force, and as amended from time to time), the Notice of Postal Ballot has been sent on December 19, 2025 to those Members, whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as received from National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited and whose e-mail addresses are registered with the Company/ Kfin Technologies Limited ("Kfin"), the Registrar and Transfer Agent ("RTA") / Depository/ Depository Participants, as on Friday, December 12, 2025, being the cut-off date, the control of the control of the cut-off date, and the cut-off date, the control of the cut-off date, the control of the cut-off date, the cut-off date of the cut-off date. together with an Explanatory Statement pursuant to Section 102 of the Act, for seeking their approval on the following resolutions:

no real to coming their approval on the remaining reconstitution				
Sr. no.	Description of Resolution	Type of Resolution		
1.	Appointment of Mr. Sanidhya Mittal (DIN: 06579890) as an Independent Director of the Company	Special Resolution		
2.	Reclassification of persons forming part of the Promoter and Promoter Group from 'Promoter and Promoter Group'	Ordinary Resolution		

Category to 'Public' Category

Physical copies of the Postal Ballot Notice along with Postal Ballot forms and pre-paid business reply envelope are not being sent to the Members for this Postal Ballot and the Members are required to communicate their assent or dissent only through remote e-voting

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) to provide the remote e-voting facility to

The voting rights of Members shall be reckoned as on Friday, December 12, 2025 which is the 'cut-off date'. A person who is not a Member of the Company as on the 'cut-off date' should treat the Notice of Postal Ballot for information purpose only. Postal Ballot Notice is also available on the Company's website at www.signpostindia.com, Stock Exchanges websites at www.nseindia.com, and www.nseindia.com) and NSDL's website at https://www.evoting.nsdl.com/

The remote e-voting period begins on Monday, December 22, 2025 at 9:00 a.m. (IST) and ends on Tuesday, January 20, 2026 at 5:00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting ereafter. The voting right of shareholders shall be in proportion to heir share in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date. The detailed procedure for casting of votes through remote e-voting has been provided in the Postal Ballot Notice.

Members who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses as per the instructions given in the Postal Ballot Notice.

n case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022 - 4886 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL and/ or Mr. Amit Vishal, Deputy Vice President, NSDL at evoting@nsdl.com

The results shall be declared within the time stipulated under the applicable laws and the same along with the Scrutinizer's Report would be uploaded on the Company's website at <u>www.signpostindia.com</u> and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com/ and shall be submitted to and will be available on website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com where the shares of the Company are presently listed.

For Signpost India Limited Jenny Shah Company Secretary & Compliance officer

Membership No.: A21492

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

कंपनीच्या संचालक मंडळाच्या गुरुवार, १८ डिसेंबर, २०२५ रोजी झालेल्या सभेत, ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिताचे अलेखापरीक्षित कितीय निष्कर्ष (वितीय निष्कर्ष) विचारात घेऊन मंजूर करण्यात आले आहेत. हे संपूर्ण आर्थिक निकाल आणि लेखापरीक्षकांचा अहवाल कंपनी सूचीबद्ध असलेल्या शेअर बाजाराच्या संकेतस्थळावर https:// कंपनीच्या संचालक मंडळाच्या गुरुवार, १८ डिसेंबर, २०२५ अधिकृत संकेतस्थळावर https://supremesteels.com येथे देखील प्रकाशित करण्यात आले आहेत. पर्यायी पद्धतीने, खाली दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही आर्थिक निकाल पाहता येतील

दिनांक: १९ डिसेंबर, २०२५ ठिकाण: मुंबई

टिप: वरील सूचना ही सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम, २०१५ मधील नियम ३३ तसेच नियम ४७(१) अन्वये देण्यात येत आहे.



संचालक मंडळाच्य आदेशानसार सप्रिम इंजिनिअरिंग लिमिटेड सही/ संजय चौधर्र व्यवस्थापकीय संचालव

दिनांक १५/१२/२०२५

डीआयएन: क्र.०००९५९९(

झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण, बृहन्मुंबई

(\(\text{idir}\) \(\text{idir}\)	
एच. ङि आय. एल. बिल्डींग, ३ रा मजला, अनंत काणेकर मार्ग,	वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१
संकेतस्थळ: www.sra.gov.in	ईमेल: compauth@sra.go

(1441(4∞. <u>www.sia.gov.iii</u>
क्र.सप्रा-१/टे-१-प्र/कावि-४९३२/२५
अभय योजना
प्रति,

अनु क्र.	झो.क्र.	अभय योजने अंतर्गत विहीत जोडपत्र सादर केलेल्या झोपडीधारकांचे नाव	अंतिम परिशिष्ट-॥ मधील झोपडीधारकांचे नाव
१	५७८	सुजाता सत्यवान दुधवडे	शांताराम बाबू धनावडे
?	_પ પરૂ	सबिता रमेश चकवे	दिलीप जायसवाल
3	५७६	अंकिता योगेश गायकवाड	राजाराम बुधाराम यादव
8	६२३	प्रेम इंगले	पाल दगु सुर्यबली
ч	५८१	किरण प्र. जावळे	बाबुराव अ. कासळे
દ્	६ ५७४ विकास दिलीप गुप्ता		रामअबहादुर हुबराज यादव

वरील सर्वाचा पत्ता खालील प्रमाणे

सुभेदार रामजी आंबेडकर नगर, ए. जी. खान रोड, वरळी डेअरी, वरळी, मुंबई - १८. विषय : सुनावणीस हजर राहणेबाब त.... संदर्भ : आपला अभय योजनेचा जोडपत्र अर्ज दि. ०१/०७/२०२५

त्रपुर्वेत : जावरा जानम् पालाचा जावच्य जाव (स. २००४ १८४२). उपरोक्त संदर्भ चे जोडाय, अर्जुज अनुषंगाने मा. सक्षम प्राधिकारी १ यांचेकडे सुनावणी आयोजीत केली असून प्रकरणी सुनावणीचा तपथील खालीलप्रमाणे आहे.

सुनावणीचा वार व दिनांक: बुधवार, दिनांक २४/१२/२०२५ : दुपारी ०४:०० वाजता - चन्नडीआयएल टॉवर. ३ रा मजला. अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१

् एषडा आपरित हो निर्माण करा है है । उपरोक्त सुनावणीस उपस्थित हुन आएण संबंधीत कागदयगंसह लेखी म्हणणे दाखल करावे. अन्यथा प्रकर नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. (मा. सक्षम प्राधिकारी यांचे मान्यतेने) सही/

सहायक महसल अधिकारी सक्षम प्राधिकारी-झोपडपट्टी पनर्वसन प्राधिकरण

व्याज, शुल्क आणि खर्च इत्यादींची वसुली खाली तपशीलवार केली जाईल.

.... १) अध्यक्ष / सचिव सुभेदार रामजी आंबेडकर नगर, ए. जी. खान रोड, वरळी डेअरी, वरळी, मुंबई - १८. २) विकासकः मे. सत्ताधार कंस्ट्रक्शन प्रा. ति. बी / १०१-, १०३, न्यू लुक अपार्टमेंट्स, जक्शन ऑफ एम. एम. जी. एस. मार्ग ॲण्ड जी. डी. आंबेकर मार्ग, दादर (पू), मुंबई १४.

/- उपरोक्त दोघांना कळविण्यात येते की, विषयांकीत सुनावणीस आपण संबंधीत कागदपत्रांसह उपस्थित राहून ३) अर्जदार श्री. सुजाता सत्यवान दुधवडे, झो. क्र. ५७८ व वरील नमुद इतर अर्जदार

उक्त नोटीस ही मूळ झोपडीधारक, सामनेवाले, विकासक व सोसायटी यांना Registered Post ने पाठवावी. सदर नोटिस संबंधितांना बजावल्याबाबतचा Tracking Report हा पुढील तारखेस सादर करावा. तसेच सदर नोटीस ही एका दैनिकात प्रसिध्द करावी व प्रसिध्द केल्याची दैनिकाची प्रत सुनावणीला सादर करावी.

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते

कि, फ्लॅट नं. ए/३०२, तिसरा मजला, शांती

दिप को-ऑप. हौसिंग सो. लि., डॉ

बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भाईंदर (प.)

जैन व श्रीमती सीमा किरण जैन, ह्यांच्य

नावांनी होता, परंतु श्री किरण मोहनलाल

जैन, ता. १३ /०८/२०२३, रोजी मयत झालेल

असून त्यांच्या वारसापैकी म्हणून श्रीमती सीमा किरण जैन, ह्यांनी सदूर फ्लॅट व शेअ

सर्टीफिकेटमधील ५०% हिस्सा आपल्य नावांनी करून सदर फ्लॅटचे पर्ण मालव

होण्यासाठी सोसायटीला अर्ज केलेला आहे

तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क

असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध १४ दिवसाचे

आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सीं. एच. एस. लि., स्टेशन

रोड, भाईंदर (प.), जि. ठाणे – ४०११०१, ह्या

पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा

कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही

असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर

सही/

नित सनील गारोडिया

दि.२०/१२/२०२५

(वकील, उच्च न्यायालय मुंबई)

जाहीर सूचना

याद्वारे सर्वसाधारणपणे सूचित करण्यात येते की,

माझे अशील श्रीमती शिल्पा सोनार या फ्लॅट

क्र.५०१, क्षेत्रफळ ५०० चौ.फ. अर्थात ४६.४६

चौ.मी. (बिल्टअप क्षेत्र), ५वा म**जला, इमार**त

क्र.बी३, स्वस्तिक रेसिडेन्सी फेज २ संकल.

स्वस्तिक रेसिडेन्सी (फेज २) को-ऑपरेटिव्ह

हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, कवेसार रोड,

घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम), भूमापन क्र.१७६/

४ आणि ९, १७७, १७८/१ ते ८, १७९/४/१,

५, ८, ९, २४१/१, २४२/२, गाव कवेसार,

तालका व जिल्हा ठाणे येथील जागेच्या मालक

आणि भोगवटादार आहेत. तसेच. त्यांच्याकडे

रु.५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) पर्णपणे भरणा केलेले

समभाग आहेत, ज्यांचे अनुक्रमांक १२६६ ते १२७०

(दोन्ही समाविष्ट) आहेत, जे २० मार्च, २०१०

रोजीच्या दुय्यम समभाग प्रमाणपत्राद्वारे (मूळ समभाग

प्रमाणपत्र क्र.२५४ च्या जागी वितरीत केलेले

प्रदान करण्यात आले आहेत. सदर फ्लॅट सर्व बोजा

सदर फ्लॅटच्या करारांची श्रेणी खालीलप्रमाणे अर्थात १. दिनांक ३१.०७.२००६ रोजी मे. स्वास्तिक

होम्स. मळ विकसक आणि श्रीमती मनीषा एन

पवार, खरेदीदार, यांच्या दरम्यान अनु.क्र. टीएनएन

५-५१४०/२००६ अंतर्गत दिनांक ३१.०७.२००६

रोजी यांच्यातील नोंदणीकत करारनामा झाला. २

दिनांक १७.०४.२००८ रोंजी नोंदणी क्र. टीएनएन-

२-३६७८/२००८ अंतर्गत नोंदणीकृत, श्रीमती

मनीषा एन. पवार, हस्तांतरकर्ता आणि श्री.

राकेश मालोजी चौगुले, हस्तांतरिती यांच्यातील करारनामा, आणि ३. दिनांक २०.०५.२०१० रोजी

नोंदणी क्र.टीएनएन-५-५४६९/२०१० अंतर्गत

नोंदणीकृत, श्री. राकेश मालोजी चौगुले,

यांच्यातील झालेला करारनामा गहाळ झाले आहेत

आणि ते सापडत नाहीत. याबाबत श्रीमती शिल्पा

सोनार यांनी दिनांक १८.१२.२०२५ रोजी

कासारवडवली पोलीस स्टेशन, ठाणे शहर येथे पोलीस

तक्रार दाखल केली आहे, जी मालमत्ता गहाळ

नोंदवही क्र.१८५३/२०२५ मध्ये नोंदवली आहे.

ज्या कोणत्याही व्यक्तींचा मालमत्तेवर किंवा तिच्य

कोणत्याही भागावर वारसा हक्क, हिस्सा, विक्री,

गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, बक्षीस, विनिमय, विश्वस्त, ताबा किंवा बोजा किंवा इतर

कोणत्याही प्रकारे कोणताही दावा किंवा हक्क असेल.

त्यांनी या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासन चौद

(१४) दिवसांच्या आत मूळ कागदपत्रांसह लेखी

स्वरूपात खालील स्वाक्षरीकर्ता कार्यालय दकान

क्र.बी-१/१९, निम्न तळ मजला, टार्गेंट मॉल

राजमहाल हॉटेल समोर, चांदोरकर रोड

बोस्विली पश्चिम, मुंबई-४०००९२ येथे कळवावे

असे न केल्यास, अशा व्यक्तीचा किंवा व्यक्तींचे

कोणतेही दावे सोडून दिले आहेत आणि/किंवा

सही/-

दयाशंकर यादव

वकील. उच्च न्यायालय

त्यागले आहेत असे मानले जाईल.

आज दिनांकीत २० डिसेंबर, २०२५

हस्तांतरकर्ता आणि श्री. नयन जोशी, हस्तांत

दावे आणि मागण्यांपासून मुक्त आहे

झाल्यापासन

अर्ज मंजूर करता येईल.

ठिकाण : भाईदर

. उक्त नोटीस बजावणीची प्रक्रिया पुर्ण झालेशिवाय प्रस्तुत प्रकरणात पुढील सुनावणी होणार नाही याची नोंद घ्यावी.

आर

BAJAJ FINSERV

PUBLIC NOTICE . D01157, 500 Shares of face value Rs.2/ Notice is hereby given that Folio (Rupees Two only) each bearing

Sr. No.	Name of the Shareholder/s	Certificate No./s	Distinctive Number/s	No. of Shares
1.	Shashikala Bhalchandra Deshpande	579	368786 To 369285	500

Of Godfrey Phillips India Ltd, having its registered office at Macropolo Building Ground Floor, Next to Kala Chowky Post Office, Dr. Babasaheb Ambedkar Road, Lalbaug, Mumbai, Maharashtra, 400033 registered in the name of Shashikala Bhalchandra Deshpande have been lost. Rajeev Deshpande has applied to the ompany for issuing duplicate certificate. Any person who has any claim in respect o he said shares certificate should lodge such claim with the company within 15 days o he publication of this notice

HeroHousing Finance हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंद. कार्या.: ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, नवी दिल्ली-११०००५७. शाखा कार्यालय र्चालय क्र. १०८, १ला मजला, टाकवणे हाईटस्, शिव मंदिराजवळ, कर्णिक रोड, कल्याण (प.)-४२१३०१

स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी (ई-लिलाव) जाहीर सूचना (सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत)

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (प्रतिभुत धनको) यांच्यासह तारण अस ।।लमत्तेच्या विक्रीकरिता सूचना

याद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना/प्रतिनिधींन नोटीस देण्यात आली आहे की खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्ता सुरक्षित कर्जदाराकडे गहाण/शुल्क आकारल्य नाहात प्रचार जीता जाह जा खाता मन नाहात्वा प्रचार पारिता प्रयोग ज्याराच्या राहा जुड़ान जाहात्वा आहेत. आहेत, ज्याब हिर्ते हार्जिस्त फायनान्स लिमिटेड (सुरक्षित कर्जदार) च्या अधिकृत अधिकान्या त्राधा ग्रेति आहे. खाली नमूद केलेल्या कर्जदार, सह-कर्जदार किंवा जामीनदारांकडून थकबाकीच्या बसुलीसाठी विनांक २८ जानेचारी र पर होती (ई-लिलावाची गारीख) जस आहे तसे, जसे आहे तसे आणि जे तेथे आहे विकले जाईल. आरक्षित पूज व इसार राजन समाविष्ट मोहोरबंद लिफाका जाहीर लिलावात सहमागी होण्यासाठी हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्य अधिकृत अधिकाऱ्याकडे २७ जानेवारी, २०२६ रोजी सायं.५.००वा. पर्यंत किंवा त्यापूर्वी शाखा कार्यालय: कार्यालय क्र.१०८, १ला मजला, टाकवणे हाईटस्, शिव मंदिराजवळ, कर्णिक रोड, कल्याण (प.)-४२१३०१ येथे सार

कर्ज खाते	कर्जदार/सह-कर्जदार/	मागणी सूचना	ताबा प्रकार	आरक्षित मुल्य
क्र.	जामिनदार/कायदेशी वास्स/	दिनांक	(स्वनात्मक/	इसारा रक्कम
	कायदेशीर प्रतिनिधींचे नाव	रक्कम दिनांक	वास्तविक)	
HHFVASHOU20000	कल्पेश मनुभाई पारेख	२१.०८.२०२४,	वास्तविक	रु. १९,००,०००/-
007239 / HHFVA SIPL		१७.१२.२०२५ रोजी	·	रु. १, ९०,०००/-
20000007277		ਜ਼.३ १,४४,४८०/-		

गलमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, विंग-सी, इमारत क्र.१०, फेज-२, साई मोरेख़र कॉम्प्लेक्स, सर्व क्र.१५, हिस्सा क्र.२, चंबारपाडा, ता. कर्बत, रावगड, महाराष्ट्र, कार्येट क्षेत्र ५५७ ची.फु. येबील जानेच सर्व भाग खंड. चतुस्त्रिमा: उत्तर: मोकळे भुखंड; दक्षिण: रस्ता; पुर्य: निवासी इमारत; पश्चिम: मोकळे भुखंड. नियम व अटी: ई-लिलाव https://bankeauctions.com पोर्टलद्वारे २८ जानेवारी, २०२६ रोजी (लिलावार

तारीख) स.११.००वा. नंतर प्रत्येकी १० मिनिटांच्या मर्यादित विस्तारासह होईल. इच्छुक खरेदीदार/बोलिदारांनी मालमत्तेच्या खरेदीसाठी सादर केलेल्या सर्व बोली/निविदा वर नमूद केल्याप्रमाणे हीरे हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या बाजूने डिमांड ड्राफ्ट/आस्टीजीएस/एनईएफटीद्वारे इसारा रक्ष डिमांड डाफ्ट लिलावानंतर अयगस्वी बोलीदारांना परत केले जातील

ई-लिलावाच्या नियम व अटी: १) ई-लिलाव जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि कोणत्याही परिणामाशिव या आधारावर ऑनलाईन संचालित केले जाईल. २) बोली वाढींची रक्षम रु.१५,०००/ – (रुपये पंधरा हजार फक) असेल. ३) ई-लिलाव मे. सी–१ इंडिया ग्रा.लि.द्वारे श्री. धरानी कृष्णा–९९४८१८२२२ (हेल्प लाईन क्र.: सपोरं लॅपडलाईन क्र. +९११२४४३०२०२०/२०२१/२०२२/२०२३/२०२४, मधोर्र मोबाईल क्र. :+९१५२९१९८१९८४/२५ आणि ई-मेल support@bankeauctions.com/andhra@c1india.com) मार्फत त्यांच्या https: bankeauctions.com वेबर्गोर्टलवर संचालित केले जाईल. ४) प्रतिमृत भनकोच्या माहितीने मालमतेवर कोणतेही अभिभार नाही. तथापि इच्छुक बोलिदागंनी लिलावासाठी ठेवलेल्या मालमतेवरील अभिभाखावत स्वतंत्र चौकसी करारबी. त्यांच्या बोली सादर करण्यापुर्वी मालमतेला वाधक दावा/अभिकार/देयके जाणुन घ्याचे आणि हीरो हारकसिंग फायनान्स लिमिटेड यांचे कोणरोही प्रस्तुतीकरण चचनबद्धता देत नाही. ६) प्राधिकृत अधिकारी/प्रतिभुत धनको हे अन्य गृतीयधक्तका दावा/अधिकार/हक्र यावाबत जवाबदार असणार नाही. सिक्युरीटायझेवान ॲन्ड रिकन्ट्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटर ॲन्ड एलफोसीनेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्यथे विक्ति नियम/अटीनुसार विक्री केली जाईल. ई-लिलावाच्ट इत्तर नियम व अटी पुढील वेबसाईटक्र आहेत: www.herohousingfinance.com. ६) श्री. प्रथमेश तापसे, ७३०४५०१९९०/prathmesh.tapase@herohfl.com आणि शेखर सिंग/९७१९५२२२७५) shekhar.singh@herohfl.com यांना मालमत्ता तपशील व भेटीकरिता संपर्क करावा. ७) संभाव्य बोलीदार २ जानेवारी, २०२६ रोजी स.११.०० ते द.२.०० दरम्यान पूर्व भेटीसह मालमत्तेची तपासणी करू शकतात

कर्जदार / जामीनदार / तारणकर्ता यांना ३० दिवसांची विक्री सूचना

वरील उद्घेखित फर्जदार/तारणकर्ता/जामीनदारांनी याद्वारे फलम १३(२) अंतर्गत मागणी सूचनेमध्ये नमूद फेलेली रक्षम लिलावाच्या तारखेपूर्वी व्याज आणि खर्चांसह जमा करावे, असे न झाल्यास मालमतेचा लिलाव केला जाईल आणि ाल्लक थकबाकी, जर असेल तर, तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल केली जाईल विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी, कृपया दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या <u>https://uat.herohomefinance.in</u>/

hero housing/other-notice हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (प्रतिभुत धनको) वेबसाइटक्र म्हणजे www.herohousingfinance.com हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरिता, प्राधिकृत अधिकारी श्री. प्रथमेश तापसे, मोबा.:७३०४५०१९९० ईमेल: prathmesh.tapase@herohfl.com

विनांक: २०.१२.२०२५ ठिकाण: मुंबई

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड कॉपोरेट ऑफिस: सेरेडम अचटी पार्क नीर निल्डिंग ५वा मजला, करवाणी नगर, पुणे, महराष्ट्र-४१९९४. शाखा कार्यालय: १ला मजला, सी.आर. गुजर कॉम्प्लेस्स क्वेरी रोड, नारामती-४१३१०२ प्राधिकृत अधिकाऱ्याचे तपशील: नाव: अमित.सलोखे/इंमेल: amit.salokhe@bajajfinserv.in मोबा.क्र.:+९१ ७०३०३९४९४९ व ८६६९१८९०४

परिशिष्ट ४-ए (नियम ८(६) पहा) स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता जाहिर सूचना सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिला विक्री सूचना, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीसह वाचली जाते.

जि. ठाणे — ४०११०१, श्री किरण मोहनलाल सर्वसाधारणगणे जनतेला आणि विशेषतः कर्जदारांना आणि जामीनदारांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता, जी सुरक्षित कर्जदाराकडे गहार ठेवली आहे, चार्ज केली आहे, ज्याचा वास्तविक ताबा बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने (प्रतिभृती धनको) घेतला आहे. ती जसे आहे तिथे आहे, जसे आहे जे आहे, जे काही आहे आणि विना आश्रय आधारावर विकली जाईल, जेणेकरून बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडला देय असलेले कर्ज, लाग्

कर्ज खाते तपशील/कर्जदार व	स्थावर मालमत्तेच	ई−िललावाचे तपशील
सह-कर्जदारांचे नाव व पत्ता	तपशील	
कर्जः एच५७३एचएलपी०८४५९८२	मालमत्त्रेचे तपशील	ई-लिलाव विनांकः २०.०१.२०२६ रोजी स.११.००वा ते दु.१२.००वा दरम्य
१. पुजा संतोष पारख (कर्जदार)	श्रीमती पूजा संतोप पारख यांचे असलेले दुकान	५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह
२. शामा संतोष पारख (सह-कर्जदार)	क्षेत्रफळ ४३५.४५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, सीटीएस	इस्ठे जमा करण्याची अंतिम तारीख केवायीसीसहः दिनांक १९.०१.२०२६ रो
३. संतोष मोतिलाल पारख (सह-कर्जदार)	क्र.१२२ १२२ वर बांधलेल्या दोन मजली	सायं.५.००वा. पर्यंत (भाग्रवे)
सर्वांचा पत्ता: र/ठि.: ६५/६, सुंदरमोती बुरुड,	इमारतीपैकी तळमजल्यावर, बारामती, ता.	निरीक्षणाची तारीख व वेळ: दिनांक २२.१२.२०२५ ते १८.०१.२०२६ रो
गल्ली बारामती, बारामती, महाराष्ट्र-४१३१०२.	बारामती, जिल्हा पुणे येथील बारामती	स.११.००वा ते दु.४.००वा.(भाग्रवे) दरम्यान.
एकूण थकबाकी: दिनांक १२.१२.२०२५ रोजी	नगरपरिपदेच्या हद्दीतील ६३.०३ चौ.मी. जमीन	राखीव किंमत: स्थावर मालमत्तेकरिता रू.३०,००,०००/ – (रूपये तीस ला
देव क. ३८.६६.४३६/ – (कपर्य अस्तीम लाख	प्रशासकीय क्षेत्रफळ असलेल्या स्थावर	फला)

सहासप्र हजार चारशे छत्तीस फवत) प्रतील व्याउ । मालमनेच्या जागेचे सर्व भाग व खंड अणि (सहस जमा: रू.३.००,०००/ – (रूपये तीन लाख वहा हजार फवत) राखी आणि दिनांक १२.१२.२०२५ रोजी पासून जमा वितिसमा: पुर्व: सीटीएस क्र.१२३; पश्चिम: किंमतीच्या १०%. बोल; उत्तर: रस्ता; दक्षिण: सीटीएस क्र.१२१. बोली वाढविणे: रू.२५,०००/- (रूपये पंचवीस हजार फक्त) व त्यापटीने मार्वजनिक लिलावाच्या अरी आणि नियम खालीलपमाणे आहेत. 🌢 जंगम मालमत्ता गावीव किमतीपेला कमी किमतीत विकल्या जाणार नाहीत. 🌢 लिलाव विकी ई-

ालाव पोर्टलद्वारे ऑनलाइन असेल. ● ई-लिलाव २०.०१.२०२६ रोजी स.११.०० ते वु.१२.००वा. पर्यंत https://bankauctions.in पोर्टलद्वारे होईल आणि ात्येकी ५ मिनिटांच्या मर्यादित कालावधीसह असेल. ● तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया कंपनीची वेबसाइट युआरएल https: www.bajajhousingfinance.in/auction-notices पहा किंवा कोणत्याही स्पष्टीकरणासाठी कृपया अधिकृत अधिकाऱ्याशी संपर्क साधा.



नयना बाळकृष्ण पडते

ठिकाण: गुरगाव

दिनांक: १९.१२.२०२५

शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कं.लि.

दर.:०१२४-४२१२५३०/३१/३२, ई-मेल: customercare@shubha

ताबा सचना (स्थावर मालमत्तेकरिता)

त्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेडचे (यापुढे शुभम म्हणून उल्लेख) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ (अधिनियम) च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सुचनेनुसार खाली नमुद केलेल्या कर्जदारांना सदर सुचना प्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर मागणी सूचनेत नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेर व्यवहार केलेला असल्यास त्यांनी शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड यांच्याकडे संपुर्ण रक्कम आणि त्यावरील करारदराने पुढील व्याज व प्रासंगिक खर्च व शुल्क ही सकम जमा करावी. कर्जदारांचे लक्ष्त वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेलेसंटर्गात करणा १३ चे उपलब्धा (८) ची वस्तर आहे

उपर	अपलब्ध वेळसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तस्तूद आहे.				
अ क्र	,	मागणी सूचनेची तारीख व रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	निश्चित तारीख	
1	Loan No. OBEL211100005041111 भरत देवजी पवार, शानुका	13-09-2025 & ₹ 10,68,855/-	फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, बी विंग, ओम साई अपार्टमेंट, घर क्र. १२७०/०००७, घर क्र.११०९, घर क्र.१२३५, घणसोळी गाव, नवी मुंबई, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०१. क्षेत्र: ३९० चौ.फु. चतुसिमा: पुर्व: परिसर; पश्चिम: चाळ; उत्तर: फ्लॅट क्र.२०३; दक्षिण: फ्लॅट क्र. २०१.	16-12-2025	
2	Loan No. OBLR2212000005055586 अरुमुगम के, रुपा मदेश	13-09-2025 & ₹ 17,44,729/-	फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, ए विंग, लक्ष्मी ऑर्चिड, एस.क्र.१२५/१, जुना सर्व्हे क्र.५३, हिस्सा क्र.४, प्लॉट क्र.१ ते १७, नवीन सर्व्हे क्र.१२५/१, प्लॉट क्र.१ ते १७, गाव धामोटे, नेरळ, कर्जत, रायगड, महाराष्ट्र-४०२१०७. क्षेत्र: १७७ चौ.फु. चतुसिमा: पुर्व: परिसर; पश्चिम: आतील मोकळी जागा; उत्तर.	16-12-2025	
3	Loan No. 0BEL2403000005083212 महेश शिवप्रसाद सोनी, सुशिलादेवी महेश सोनी	13-09-2025 & ₹ 14,13,037/-	फ्लॅट क्र.जी-१, तळमजला, श्रेयान हाईटस्, इमारत क्र.२, बी-२ विंग, एस.क्र.२१६, हिस्सा क्र.३, गाव अंजूर, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२. क्षेत्र: ५०० चौ.फु.	16-12-2025	
4	Loan No. 0BEL2110000005039851 सोनाली कुंदन निकम, कुंदन माधवराव निकम	20-09-2025 & ₹ 8,36,674/-	फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, बी विंग, ओम साई अपार्टमेंट, बांधकाम घर क्र.१२७०/०००७, घर क्र.११०९ आणि घर क्र.१२३५, घणसोळी गाव, नवी मुंबई, महारशष्ट्र-४००७०१. क्षेत्र: ३८३ चौ.फु. चतुसिमा: पुर्व: परिसर; पश्चिम: निवासी चाळ, निवासी इमारत; दक्षिण: फ्लॅट क्र.बी-१०२.	16-12-2025	
5	Loan No. 0VIR2112000005042235 समीर नवल सिंग, दानी कोळी	20-09-2025 & ₹ 10,69,501/-	फ्लॅट क्र.३०३, ३रा मजला, सुर्या अपार्टमेंट, घर क्र.१६१, गाव तळोजे मजकुर, तालुका पनवेल, जिल्हा राथगड, महाराष्ट्र-४०१२०८. क्षेत्र: २७२ चौ.फु.	16-12-2025	
6	Loan No. 0BEL220200005043973 राजुलाल खाटिक, केसर देवी	20-09-2025 & ₹ 6,67,252/-	पलॅट क्र.१०६, १ला मजला, बी विंग, ओम साई अपार्टमेंट, घर क्र.१२७०/ ०००७, घर क्र.११०९, घर क्र.१२३५, घणसोळी गाव, नवी मुंबई, महाराष्ट्र- ४००७०१. क्षेत्र: ३१५ चौ.फु.	16-12-2025	
7	7 Loan No. 0VAS230900005069135 शैलेश सुरेश मालप, मानशी शैलेश मालप		पलॅट क्र.४०६, ४था मजला, माऊली अपार्टमेंट, झारत क्र.०३, घर क्र.१५६९/ १३, साईबाबा मंदिराच्या मागे, मनवेल पाडा रोड, कारगिल नगर, गाव विगर पुर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर, महाराष्ट्र-४०१३०५. क्षेत्र: ३५० चौ.फु. चतुसिमा: पुर्व: फ्लॅट क्र.४०७; पश्चिम: फ्लॅट क्र.४०५; उत्तर: माऊली अपार्टमेंट-०२; दक्षिण: परिसर.	16-12-2025	
8	Loan No. 0KAL2312000005074681 यश बाळकृष्ण पडते, पियुष बाळकृष्ण पडते,	20-09-2025 & ₹ 17,19,101/-	फ्लॅट क्र.६०७, ६वा मजला, विंग ई, लक्स स्टुडिओ हाय ५, फेज ३, जुना एस.क्र.४६/१, प्लॉट क्र.१ ते १३, नवीन एस.क्र.१०६/१, १०६/१३, जुना एस.क्र.४७/ १वी, प्लॉट क्र.८ ते १३, नवीन एस.क्र.१०५/८, १०५/१३, जुना एस.क्र.४३/२, नवीन एस.क्र.१३/३, जुना एस.क्र.४३/३, नवीन एस.क्र.१६/१, ९६/३, गाव धामोटे	16-12-2025	

नेरळ, कर्जत, रायगड, महाराष्ट्र-४१०१०१. क्षेत्र: २८१ चौ.फु. चतुसिमा: पुर्व:

प्राधिकृत अधिकारी

शभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड

परिसर: पश्चिम: रस्ता: उत्तर: मोकळी जागा: बक्षिण: मोकळी जागा.

हिन्दस्थान युनिलिव्हरं लिमिटेड (पूर्वीचो हिन्दुस्थान लिठहर लिमिटेड (एचयुएल)) नोंद. कार्या.: हिन्दुस्थान पुनिलिठहर लिमिटेड, युनिलिठहर हाऊस, वी.डी. सायंत मार्ग, चकाला, अंधेरी (पुर्व), मुंबई–४०००९९.

. वेथे सूचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ जाल्याची नोंद करण्यात आली आहे आणि याणे

ज्य कोणाय यहा ग्रेश्मीता है	जर कोणास सदर शेअर्सवर वैध दावा असल्यास त्यांनी १५ दिवसांत कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात त्यांचा दावा सादर करावा.						
जर काणांत सदर राजसंबर व			रा कावारावारा स्वा	या पाया साप्र कराया.			
धारकाचे नाव	फोलिओ	शेअर्सची संख्या	प्रमाणपत्र	अनुक्रमांक			
	क्र.	(रु.१/-द.मु.)	क्र.				
सुरजीत कौर आणि	एचएलएल१९४१९६४	400	५१०८२६६	9937८96१-			
बलबीर सिंग रुस्तम				99379860			
विनांक: २०.१२.२०२५				नाव:			
ठिकाण: मंबर्ड				सरजीत कीर			

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई

१९२, सौरम बिल्डींग, मोदी इस्टेट, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर पोलीस स्टेशन समोर, घाटकोपर (प.), मुंबई – ४०००

जाहीर नोटीस

श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सो. लि. शॉप नं. - ०१, शिवभवन अपार्टमेंट ५ नं. कार्टर रोड, राय डोंगरी, बोरिवली (प्) Assistant Registar Co-op. Societie Recovery, Ghatkopar Gen. Outward No. 5794 Date 19/12/2025

मुंबई - ४०००६६ अर्जदार अनुक्रम क्र. १ ते ३ जाब देणार

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की थकित कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला सध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून **दिनांक ०२/०१/२०२६** रोजी दुपारी १२.०० वाजता आपण स्वतः अथवा आपल्या विकलामार्फत या कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल. याची आपण नोंद घ्यावी

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नांव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रू.	जाब देणार क्र.
٩	विनोद रामवृक्ष यादव	90/99/२५	१८२०	४,९०,५८२	9
२	राजेश रामसुभम यादव	90/99/२५	१८२०	४,९०,५८२	२
3	मुन्शीलाल हिरालाल यादव	90/99/२५	१८२०	४,९०,५८२	3

ही नोटीस आज दि. १९/१२/२०२५ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे. सही/-



श्री. संदीपान मते सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई

दिपमाला एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित

सी.टी.एस. नं.252, 252/1 ते 70 252/71 ऑफ व्हिलेज अनिक, 61,162, 164 आणि 165 ऑफ व्हिलेज, बि. नं.अ–35, न्यू आर.एन.ए. कॉलोनी, आर.सी. मार्ग, वाशीनाका, चेंबूर, मुंबई, ४०० ०७४.

संदर्भ क्र दिनांक: 20/12/2025

परिशिष्ट क्रमांक 16, उपविधी क्रमांक 35 अन्वये

नोटीस

दिपमाला एस.आर.ए. सह. गृह. निर्माण संस्था मर्यादित, इमारत क्र..अ 35, न्यु आर.एन.ए. कॉलनी.. आर.सी.मार्ग, वाशीनाका, चेंबूर, मुंबई ४०००७४ या संस्थेच सभासद असलेल्या या संस्थेच्या इमारतीत इमारत क्र. अ 35, सदनिका क्र. अ –04 धारण करणाऱ्या कै. गुदरीलाल यादव यांचे दिनांक 13/11/2013 रोजी निधन झाले. त्यांनी त्यांचे नामनिर्देशन केलेले नाही. संस्था, या नोटिशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी मयत सभादाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/ हरकतदार योंच्याकडून गगण्या/हरकती मागवण्यात येत आहेत. ही नोटिस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून तीस (30) दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतीच्या पुष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर, वर नमूद केलेल्या मुदतीत, कोणाही व्यक्तीकडन हक मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाहीत तर, मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्कमागण्या / हरकती आल्या तर, त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंद व उपविधिच्या प्रत मागणीदारांस/हरकतदारांस पहाण्यासार्व संस्थेच्या कार्यालयात सचिव यांचेकडून सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 पर्यंत नोटिस दिल्याच्या तारखेपासून नोटिशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

> सही/-सचिव

दिपमाला एस.आर.ए. सह. गृह. निर्माण संस्था मर्यादित

l	अं.कं.	रुम नं.	मयत सभासदाचे नांव	अर्जदार वारसाचे नांव	नाते
l	1	अ35- अ04	कै. गुदरीलाल यादव.	सौ. सोनादेवी सुरेशचंद्र यादव	नातसून
L					

			•	003
		सुर्योदय स्मॉल	फारानान्स बक	लिपिटंड
100	CURVORAV	84144 6-1101	4-14-11-01-44-	1011-100
	SURTUDAY	नोंद. व कॉर्प. कार्यालयः ११०१,	शास्टा रेरेमेम फ्लॉर क ६५	मेक्स ११ मीबीदी
$\overline{}$	A BANK OF SMILES	नेजापर जनी मंगर-४००६१४ मी		(140.55)
			ध्रामानः सर्द्र २ ३ आसान् ३००	∠010-201089∨ 0-3

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट २००२ च

न्तरता ९५ () आप्ता ज्ञाआश्री, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायद्वेशन अॅन्ड रिकन्टनूक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एमफोसीमेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत मे. सुर्योदय स्मॉल फायनान्स बैंक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि तिस्तुरिटी इरेस्टर (एपफोस्मिन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कराम १३(२) अन्यये असलेल्या अधिकाराअंकार त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जंदार/सह-कर्जंदार /जामीनदार सदर सूचना प्राप्त तारखेगासून ६० दिवसांच्य भाग विकास स्वरंभ नामानी पूज्यति पुरान क्यांत्र हैं। आत देव रक्षम तसेच करारदार ने तावरील पुरान व्याच, खर्च, ग्रुम्क इत्यादी जम करण्यास सांगण्यात आले होते, खाली दिलेल्या सूचनांचे प्रकाशन आणि तुमच्यावर पर्यायी सेवेचा मार्ग देण्यात येईल. कर्जाच्या योग्य परतफेडीसाठी प्रतिभूती म्हणून, खालील प्रतिभृत मालमत्ता अनुक्रमें उक्त कर्जदार, सह-कर्जदार, जामीनदार यांनी एसएसएफबीएलकडे तारण ठेवली आहे

कर्जदार / सह-कर्जदार/ जामीनदाराचे नाव	मागणा सूचना ।दनाक	०४.११.२०२५	
र्ज खाते क्र.२२७०००००३२८५, १) श्री.आकाश बापू पाटोळे,	एनपीए दिनांक	०८.१०.२०२५	
ष्र् पाटोळे यांचा मुलगा, २) श्री.बापू गोरख पाटोळे, गोरख पाटोळे	एकूण थकबाकी	दि.१५.१०.२०२५ रोजी	
ांचा मुलगा, ३) श्री.विजय बापू पाटोळे, बापू पाटोळे यांचा मुलगा	रक्कम क.मध्ये	रू.१,१२,००५/-	
तिभूत मालमत्तेचे /स्थावर मालमतेचे वर्णन: ग्रामपंचायतीचा भाग मिळकत क्र. २६१ एकूण परिसर क्षेत्रफळ १००० चौरस			
_ 			

फट अजनसोंड ता. पंढरपर जिल्हा. सोलापर येथील सर्व भाग व खंड. चर्तिसमा :- पर्व: अजनसोंड ते मंद्रेवाडी रस्ता. पश्चिम ग्रामपंचायत रस्ता. उत्तर: बाली गेना वायदंडे क्षेत्र. दक्षिण: राजेंद्र भाऊ वायदंडे क्षेत्र.

	मागणा सूचना।दनाक	०४.११.२०२५
थ्री. गणेश रोहिदास भिंगारदिवे, रोहिदास शंकरभिंगारदिवे यांचा	एनपीए दिनांक	०८.१०.२०२५
ागा, २) श्रीमती अश्विनी गणेश भिंगारदिवे, गणेश भिंगारदिवे यांची पत्नी	एकूण थकबाकी	दि.१५.१०.२०२५ रोजी
યાંचા પત્ના	रबकेम रू.मध्ये	रू.३,५१,४०२/-
33.	2.2 6: 6 :	

प्रतिभृत मालमत्तेचे/स्थावर मालमत्तेचे वर्णन: सी.टी.एस. क्र. ३०० चे बेअरिंग त्याची ग्रामपंचायत मिळकत क्र. ७५४/१ एकूण क्षेत्रफळ ९०.६० चौ. मीटर लाखेवाडी ता. - इंदापूर जिल्हा - पुणे येथील सर्व भाग व खंड. चतुसिमा :- पूर्व : सी.टी.एस. क्र. २९८ पश्चिमः स्ता, उत्तरः सी.टी.एस. क्र.२७८, दक्षिणः सी.टी.एस. क्र.२९९

कर्ज खाते क्र.२५९००००६७७१५, १) श्री. जय राजू पवार, राजू		०४.११.२०२५	
चारुदत्त पवार यांचा मुलगा, २) सौ.माया राजू पवार, ३) श्री. राजू	ए नपी ए दिनांक	०८.१०.२०२५	
चारुदत पवार, चारुदत कुका,) भाग चारुदत पवार, चारुदत पवार, चारुदत पवार यांचा मुलगा, ५) सी.मेघना महेरा पिसे, ६) सी.निलिशा विनोद पवार, ७) अलिशा विनोद पवार	एकूण धकवाकी रक्कम रू.मध्ये	दि.१५.१०.२०२५ रोजी रू.२,७६,४३८.१२/-	
प्रतिभत मालमनेचे /स्थावर मालमनेचे वर्णत: बांधकाम - निवासी मालमना म्हणजेच सी एस. क. ६२८/१/ए ४५ ३० च			

मी. म्हणजेच ४८७.४२ चौ.फूट भूखंड क्षेत्रफळ आणि २८.१८ चौ.मी. म्हणजे मोजमाप ३०३.२१ चौ. फूट गृहनिर्माण मालमत क. ४२ ३-० मध्ये मिरज, ता. मिरज, जिल्हा सांगली, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महामंडळ क्षेत्रामध्ये येथील सर्व भाग व खंड ज्याची चतुसिमा खालीलप्रमाणे आहे :- पूर्व: मंगलमूर्ती अपार्टमेंट, पश्चिम: रस्ता, उत्तर: अनिल वाडेकर आणि वसंतराव पवार यांच्या मालमत्ता, दक्षिण: विजय चोपडे यांच्या मालमत्ता

	मागणी सूचना दिनांक	०४.११.२०२५
१) श्री.कमलाकर नंदकुमार आंबळे, एन पी आंबळे यांचा मुलगा,	एनपीए दिनांक	०८.१०.२०२५
२) श्री.नंदकुमार पांडुरंग आंबाळे, पांडुरंग बंडुपंत आंबळे यांचा मुलगा	एकूण धकवाकी	दि.१५.१०.२०२५ रोजी
३) श्रीमतौ सुमन नेंदकुमार अंबाळे, नंदकुमार आंबाळे यांची पत्नी	रक्कम रू.मध्ये	रू.१०,३४,६८२/-

प्रतिभत मालमतेचे /स्थावर मालमतेचे वर्णन: बांधकाम - निवासी मालमत्ता म्हणजे सी.एस. ऋ.६२८/१/ए४५.३०ची.मी म्हणजे ४८७,४२ चौ.मी. प्लॉट क्षेत्रफळाच्या वाट्याला आणि घरबांधणी २८,१८ चौ.मी. म्हणजे ३०३,२१ चौ.मी. म्हणजे ३०३.२१ चौ.मी. च्या वाट्याला मालमत्ता क्र.४२३-० मध्ये मिरज, ता. मिरज, जिल्हा सांगली, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महामंडळ क्षेत्रामध्ये येथील सर्व भाग व खंड ज्याची चतुसिमा खालीलप्रमाणे आहे :- पूर्व : मंगलमूर्ती अपार्टमेंट , पश्चिम रस्ता, उत्तरः अनिल वाडेकर आणि वसंतराव पवार यांच्या मालमत्ता, दक्षिणः विजय चोपडे यांच्या मालमत्ता.

कावा खात का. रूप १००० (१५८५०)	नानना सूचना विचान	00.55.7075	
१) श्री. सद्दाम् रमजान मुलाणी, रमजान गुलाब मुलाणी यांचा मुलगा	एनपीए दिनांक	०८.१०.२०२५	
२) श्रीमती रमेबाबी रमजान मुलाणी, रमबान गुलाब मुलाणी यांची पत्नी ३) श्रीमती जुबेदा गुलाब मुलाणी, गुलाब मुलाणी यांची पत्नी	एकूण धकवाकी रक्कम रू.मध्ये	दि.१५.१०.२०२५ रोजी रू.३,१९,७९८.७०/-	
प्रतिभूत मालमत्तेचे/स्थावर मालमत्तेचे वर्णनः निवासी मालमत्ता म्हणजे मूल्यांकन उतारा मिळकत क्र.१२२५/१ मध्ये ६५.०			

munitaram Prijar | av 99 202

चौ.मी. म्हणजे ७००.०० चौ.मी. फूट भूखंड क्षेत्रफळ आणि ६५.०३ चौ.मी. म्हणजे ७००.०० चौ.मी. फूट गृहनिर्माण असे नमूर केले आहे मूल्यांकन उताऱ्यानुसार, कसबे नांद्रे, ता. मिरज, जिल्हा सांगली येथे कसबे नांद्रे ग्रामपंचायत क्षेत्रात येथील सर्व भाग व खंड ज्याची चतुसिमा खालीलप्रमाणे आहे :- पूर्व: मालमत्ता मन्सूर मोहम्मद शिकलगार, पश्चिम: महिबूब दस्तगीर मुजाव यांच्या मालमत्ता, उत्तरः ताजुद्दीन इसुफ मुलानी यांच्या मालमत्ता, दक्षिणः रस्ता. मागणी सूचना दिनांक ०४.११.२०२५

कर्ज खाते क्र. २५९०० ००५१ ०६०.

२) श्रीमती कांचन योगेश ब्राम्हणे	एनपीए दिनांक	०८.१०.२०२५
		दि.१५.१०.२०२५ रोजी रू.४,२१,८५८.०६/-
प्रतिभूत मालमचेचे /स्थावर मालमचेचे वर्णनः मालमचा असलेलेग्राम	! पंचायत मालमत्ता क्र. ४६० प्रि	। गयसेस क्षेत्रफळ - ९०० चौर
फूट (१५ [*] ६० फूट) हातनूरता. शिंदखेडा जिल्हा धुळे येथे स्थित टीनशेड	बांधलेल्या घरासह येथील स	र्व भाग व खंड ज्याची चतुसिग

खालीलप्रमाणे आहे :- पूर्व: रस्ता, पश्चिम: रस्ता, उत्तर: रमेश गंगाराम नागराळे (घर), दक्षिण: निंबा बुधा पाटील (ठिकाण).

Ш	कर्ज खाते क्र.२३७०००००२१६८७, १) श्री. प्रजोवल राजेंद्र	मागणी सूचना दिनांक	१०.११.२०२५
	निंबाळकर, राजेंद्र अंबादास निंबाळकर यांचा मुलगा, २) सौ. अनिता राजेंद्र निंबाळकर, राजेंद्र निंबाळकर यांची पत्नी, ३) श्री.राजेंद्र अंबादास निंबाळकर, अंबादास निंबाळकर यांचा मुलगा	एनपीए दिनांक	०३.११.२०२५
			दि.०४.११.२०२५ रोजी
	ानबाळकर, अबाबास ानबाळकर याचा मुलगा	रक्कम रू.मध्ये	रू.१९,६५,५८९.४६/-
П	The same of the sa	्र १.१. ३ ३० जो गाजानाचे	o (= 1 m) m () m =

२९, ०७ ची. फ़ूट म्हणजे २.६२ ची. फ़ूट एकूण कार्पेट क्षेत्रफळ ५९२.३८ ची. फ़ूट म्हणजे ५५.०५ ची. फ़ूट आणि एक कार पार्किंग पाचव्या मजल्यावर, सृष्टी नावाच्या आणि शैलीतील प्रकल्पातील इमारत क्र.ए मधील विंग क्र.ए-१ मध्ये आणि श्री को. ऑप.ही. सोसायटी लिमिटेड मध्ये जमिनीपासून कोरलेल्या सुमोर मोजमापाच्या जमिनीवर बांधकामित, एस.क.१/१बी +१/१बी २+१/ १बी/४/१ (जुना एस.क.१ हिस्सा क्र.१/बी/२, १बी,१बी/३,१बी/४) हे गाव येवलेवाडी, ता. हवेली, जिल्हा: पुणे येथे

जर सदर कर्जदार, सह-कर्जदार आणि जामीनदार एसएसएफबीएलला वरीलप्रमाणे पेमेंट करण्यात अयशस्वी ठरले, तर एसएसएफबीए वर नमूद केलेल्या प्रतिभृत मालमत्तेचा ताबा घेण्यास पात्र असेल आणि कंपनीकडे उपलब्ध असलेल्या कायद्यानुसार इतर कृती करेल. . प्रणे कर्जदारांच्या जेाखीम, खर्च आणि परिणामांवर असेल. सदर कर्जदार, सह-कर्जदार आणि जामीनदार यांना सरफायसी कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (१३) च्या तरतृदीनुसार उपरोत्त प्रतिभूत मालमत्तेचे हस्तांतरण करण्यास मनाई आहे, मगते विक्रीच्या मार्गाने असो, भाडेपट्टीवर किंवा अन्यथा ए

भविनूत नारान्याय रहाता. पर्व संमतीशिवाय नोटीसमध्ये संदर्भित निषिध्द केले आहे. प्राधिकृत अधिकारी, सुर्वोदय स्मॉल फायनान्स बॅक लिमिटेडकरिता दिनांकः २०.१२.२०२५

PUBLIC NOTICE

This is to inform the public at large that Mrs. Kiran Deepak Raut w/o Late Mr. Deepak Purushottam Raut & Ms Ankita Deepak Raut d/o Late Mr. Deepak Purushottam Rau (hereinafter referred to as "the said applicants") have made an application to the society to transfer 100% shares and ownership of her husband / father being Late Mr. Deepak Purushottam Raut who expired on 25/03/2025 at Mumbai (hereinafte referred to as "the said deceased") by submitting the necessary legal documents as per the bye laws of the society pertaining to all that piece and parcel of the residential Flat bearing No. 604, in the "A" wing, on the sixth Floor, admeasuring about 65.55 sq. mtrs. Carpet area, and car parking space bearing No. 9, in the building known as "Zania Apartments C.H.S Ltd' stuated at Bapu Bagwe Road, Near Old river bridge, Navagaon, Dahisar (West), Mumbai-400 068., bearing C.T.S. No. 25/C & 25/1 to 9, in the Revenue Village Mandapeshwar, Taluka Borivali, in the Registration District and Sub District of Mumbai (hereinafter referred to as "the said flat") in their name.

Any person having any claim to the abovementioned said flat either by way of Sale. Gif Mortgage, Charge, Lien, etc., or in any other manner whatsoever is/are required to make the same known to the undersigned in writing with proof thereof within fifteen (15) days rom the date of publication of this notice, failing which the 100% shares and ownership o the aforesaid deceased pertaining to the said flat shall be transferred in the name of Mrs Kiran Deepak Raut and Ms Ankita Deepak Raut without any reference to such claims and the same if any, shall be considered as duly waived

Place: Mumbai Date: 20/12/2025

एचएचएफएलच्या शुल्काच्या अधीन असेल.

Secretary Zania Apartments C.H.S. Ltd., Bapu Bagwe Road, Navagaor Dahisar (W), Mumbai-400068

HINDUJA HOUSING FINANCE LIMITED H **कॉर्पोरेट कार्नालन:** क्र.१६७-१६९, २रा मजला, अण्णा सलाई, सईदापेठ, चेन्नई HINDUJA ING FINANCE ६०००१५. ई-मेल : auction@hindujahousingfinance.com श्वाखा कार्वालम : कार्यालम क.०२, पहिला मजला, सी-विग, राज हिल्स, रमास्त्र क्र.२, रत्तवाढा रोढ, जोरिवली पूर्व, मुंबई - ४०००६६ (शीएलएम) औ.रोहित ज्ञाम्ब्ले-८७९३७८१६४७ (सीएलएम) औ.अमील वाकोढे - ८१९९७६७६१३

षरिशिष्ट ४ नियम८ (१) ता**वा सू**चना (स्थावर मालफत्तेकरिता) **सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्सिन्ट) रूल्स, २००२ अन्वये** ज्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता है सिक्युरीटायद्वेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट ॲक्ट २००२ (सदर नियम) आणि सिक्युरिटी इंटेस्ट (एनफोर्सनेट) रूल्स, २००२ (सदर नियम) च्या नियम ३ सह्याचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी कलम १३(२) अन्वये वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार आणि सह-कर्जदार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम जमा करण्यास सांगण्या सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या सदर कायद्याच्या कलम १३ (४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वयं त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा सांकेतिक ताबा घेतलेला आहे. प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध बेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतदींकडे कर्जदाराचे लक्ष वेयले जाते. संबंधित कर्जवार/मालमचा धारक विशेषकः आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात तेया की ही, संबंधित मालमतेशी व्यवहार करू नये आणि या मालमतेशी कोणताही व्यवहार केला असल्यास खाली नमूद केलेल्या रकमेकारिता

खाते क्र. आणि कर्जवाराचे नाव	सांकेतिक ताबा	
कर्ज खाते क.: एमएच/एमयूएम/व्हीआयआरख/७००००००१३०. आशिष कळेगुटकर सी. स्वेता कळेगुटकर, श्री.असोक पाटील, आणि सी.वक्मासा अयोक पाटील	, दिनांकः १५.१२.२०२५	
मागणी सूचना तारीख आणि रक्षमः १२.०९.२०२५ आणि इ.१३,६१,८५१/-		

।ालमत्तेचे वर्णनः घर क्र.१०६७, सदुरु कृपा, सर्वे क्र.१२३, हिस्सा क्र.४/ए, २०० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या भूखंडाक बांधलेले. रावेर गाव. वाघोली. नालासोपारा (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघर, महाराष्ट्र-४०१३०४ येथे विषय मालमतेच तो सर्व भाग व खंड सामान्यतः पूर्वेलाः प्रवेश रस्ता/बंगला, पश्चिमेलाः खुला भूखंड, उत्तरेलाः खुला भूखंड, दक्षिणेलाः बंगला यांनी वेढलेला आहे. सर्व हकांसह बांधलेली इमारत आणि फिक्स्चर समाविष्ट आहेत

ł	कर्ज खाते कः: एमएच/एमबूएम/व्हीआवआरए/ए००००१०८९. रोहित ओमप्रकास निश्रा आणि सौ. साधना ओमप्रकास निश्रा	सांकेतिक ताबा दिनांकः १५.२२.२०२५
Ī	मागणी सूचना तारीख आणि रक्तमः १२.०९.२०२५ आणि रु.४६	i,00,088/-

लमत्तेचे बर्णन: फ्लॅटक्र.१०३, १ मजला, २२५ चौरस फूट (कार्पेट एस्या, झ्मारत क्र.३-ब, विलेपार्ले शिव शक्ती शीसहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी) ही जमीन शहर सर्वे क्र.१५१५, १५१६ (भाग) (२४/०६/१९९९ च्या नॉक्णीकृत नस्लेल्या करारानुसार) आणि अंतिम भूखंड क्र.१७४ आणि ४११ टीपीएस ५ वर बांधकामित, जी गाव-बिलेपालें, गलुका अंधेरी आणि जिल्हा मुंबई उपनगर (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित) येथे स्थित, उपलब्ध कागदपत्रांनुसार/तांत्रिक अहवालानुसार फ्लॅट चतुसिमा, उत्तर-लॉबी, दक्षिण- फ्लॅट अंतर्गत भिंत, पूर्व-सपाट क्रमांक १४, पश्चिम-सपाट अंतर्गत भिंत; आणि उपलब्ध कागदपत्रांनुसार/तांत्रिक अहवालानुसार जिमनीच्या सीमा, उत्तर-अंतर्गत रस्ता, दक्षिण-झोपडपट्टी क्षेत्र, पूर्व-ग्रमाणिक चॅन्सल, पश्चिम-आकृति एरिका; सर्व हकांसह बांधलेल्या इमारती आणि फिक्स्चरसह.

1	कर्ज खाते क्र.: इसरव/बीएसआर/बीएसर्आर/इ००००००२४३. श्री.सुनील बादव आणि श्रीमती अनिता यादव	सकितिक ताबा दिनांकः १८. १२ .२०२५			
	मागणी सूचना तारीख आणि रक्षमः १२.०९.२०२५ आणि इ.१६,५५,०२५/-				

।।तम्पत्तेचे वर्णन: पलॅट क्र.२०६, पृथ्वी आकाशगंगा म्हणून ज्ञात इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर २६.६३ चौ. मीटर कार्पेट क्षेत्रफळ असलेले आणि सदर फ्लॅटचे संलग्न बाल्कनी क्षेत्रफळ ७.१^९र चौ. मीटर, हे भू-भाग सर्वेक्षण क्रमांक ७१/८ वर बांधलेले, ६०० चौ. मीटरचे मूल्यांकन रुपये ६ ०.००/ - , हे गाव टेंभोडे, तालुका पालचर, जिल्हा पालचर येथे आहे. नगरपरिषदेच्या हदीत पालचर तालुका पंचायत समिती पालचर, जिल्हा परिषद पालचर हे उपनिबंधक पालचर यांच्या अधिकारक्षेत्रात आहे. उपलब्ध कागदप्रवे/ ांत्रिक अहवालानुसार सदनिका सीमा, उत्तर-उचल, दक्षिण फ्लॅट क्रमांक २०५, पूर्व-जिना/गजानन अपार्टमेंट, पश्चिम-अंतर्गत भिंत; आणि रेरा नुसार जमिनीच्या सीमा, उत्तर-प्रवेश मार्ग, दक्षिण- महावीर अपार्टमेंट, पूर्व- खुला भूखंड, पश्चिम-खुला भूखंड/पृथ्वी साई संकुल; सर्व हकांसह बांधलेल्या इमारती आणि फिक्स्चरसह.

कर्ज खाते क्र.: एमएच/एमयूएम/केएलवायएन/ए०००००१२९६. श्री.सुदीप देवनाथ व खो.मोक्कित देवनाथ	सांकेतिक ताबा दिनांकः १८.१२.२०२५
मागणी सचना नारीख आणि रक्तमः ०८.०९.२०२५ आणि ठ.२५	4.194.283/-

मालमत्तेचे वर्णन: मालमत्ता बेअरिंग, फ्लॅट क्रमांक ३०४, कार्पेट एरिया ५२८.७५ चौ. फट, तीस मजली, वर्धमान व्हॅली येथे किसान को-ऑप हौसिंग सोसायटी विंग एम्हणून झ्मारतीचे नाव, जुने एस. क्र. १७१/२+१७२/२नवीन एस. क्र. ४९४ प्लॉट क्रमांक १४, गाव नेरळ, ता. कर्जत, जिल्हा रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०१०१ येथील सर्व भाग व खंड.

पुढे, कृपया लक्षात घ्या की या सूचनेच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत तुम्ही हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेडची ु । अकबाकी भण्यात अयशस्त्री झाल्यास, हिंदुजा हीसिंग प्रायनान्स लिम्ब्रिट प्रश्नातील प्रतिभूत मालस्ता निश्चित केतल्या राखीव किमतीवर प्राधिकृत अधिकारी म्हणून अधोरवाक्षरीने, वरील अधिनयम /नियमांनुसार प्रदान केल्याप्रमाणे, तुम्हाला कोणतीही जानकारी/सूचना न देता विकण्यास पुढे जाईल. दिनांकः २०.१२.२०२५, ठिकाणः महाराष्ट्र

सही/- प्राधिकृत अधिकारी, हिंदुवा होसिंग फायनान्स लिमिटेड

साइनपोस्ट इंडिया लिमिटेड

सीआयएन: L74110MH2008PLC179120

नोंदणीकृत कार्यालय: १२६ जॉली मेकर चेंबर ॥, नरीमन पॉइंट, मुंबई, महाराष्ट्र, इंडिया, ४०००२१ कॉपॉरेट कार्यालय: २०२, साइनपोस्ट हाऊस, ७० अ, नेहरू रोड,

मांताक्रुझ विमानतळ टर्मिनलजवळ, विले पालें (पूर्व), मुंबई – ४०००९९ विसाईट: www.signpostindia.com ईमेल: info@signpostindia.com दूरव्यनी क्र.: (०२२) ६१९९२४००

सर्व सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') च्या कलम

१०८, ११० आणि इतर सर्व लागू तरत्दी, यांच्यासह वाचलेला कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (''नियम'') मधील नियमावली २० आणि २२ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने अन्य बाबींबरोबरच, ई-मतदानाव्दारे टपाल मतदान प्रक्रिया आयोजित करण्यासाठी विहित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दिनांक ८ एप्रिल २०२० चे सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२० चे परिपत्रक क्रमांक १७/२०२० आणि या संदर्भात जारी केलेल्या त्यानंतरच्या परिपत्रकांनसार, ज्यापैकी दिनांक २२ सप्टेंबर २०२५ चे नवीनतम सामान्य परिपत्रक क्रमांक ०३/२०२५ (एकत्रितरित्या ''एमसीए परिपत्रके'' म्हणून संबोधित), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (''सेबी सूची विनियम'') चा नियम ४४, यासह वाचलेले वेळोवेळी जारी करण्यात आलेले आणि लाग असलेले सेबी परिपत्रक(के), इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने सर्वसाधारण सभासंदर्भात जारी केलेले सचिवीय मापदंड - २ (''एसएस २'') आणि अन्य कोणतेही लागू असलेले कायदे, नियम आणि विनियम (त्यामध्ये सध्या अंमलात असलेल्या कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा पुनर्रचनेचा समावेश आहे, आणि वेळोवेळी केलेल्या सुधारणांसह) या सर्वांना अनुसरून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडकडून प्राप्त झालेल्या सभासद नोंदणी पुस्तिका/लाभार्थी मालकांच्या यादीत ज्या सभासदांची नावे आहेत, आणि ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/ केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (''केफिन''), रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (''आरटीए'') / डिपॉझिटरी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे शुक्रवार, १२ डिसेंबर, २०२५ या कट-ऑफ तारखेपर्यंत नोंदणीकत आहेत. अशा सभासदांना कायद्याच्या कलम १०२ नुसार स्पष्टीकरणात्मक निवेदनासह, खालील ठरावांवर त्याांची मंजूरी मिळवण्यासाठी १९ डिसेंबर, २०२५ रोजी टपाल मतदानाची सूचना पाठवण्यात आलेली आहे:

अनुक्रमांक	ठरावाचे वर्णन	ठरावाचा प्रकार
9	कंपनीचे स्वतंत्र संचालकपदी श्री. सानिध्य मित्तल (डीआयएन: ०६५७९८९०) यांची नियुक्ती करणे	विशेष ठराव
2	प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाचा भाग असलेल्या व्यक्तींचे 'प्रवर्तक आणि प्रवर्तक गट श्रेणीतन 'सार्वजनिक श्रेणीमध्ये पनर्वर्गीकरण.	सामान्य ठराव

या टपाल मतदानासाठी सभासदांना टपाल मतदानपत्रिका आणि प्रीपेड बिझनेस रिप्लाय लिफाफ्यासह टपाल मतदानाबाबतच्या सूचनेच्या छापील प्रती पाठवल्या जात नाहीत आणि सभासदांनी आपली संमती किंवा असहमती केवळ दरस्थ ई-मतदान प्रणालीव्दारेच कळवणे आवश्यक आहे.

कंपनीने आपल्या सभासदांना दूरस्थ ई–मतदानाची सुविधा प्रदान करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवांचा आधार घेतला आहे. सभासदांचा मतदानाचा हक्क शुक्रवार, १२ डिसेंबर, २०२५ या 'कट-ऑफ तारखे'नुसार निश्चित केला जाईल. जी व्यक्ती 'कट-ऑफ तारखे'नुसार कंपनीची सभासद नाही, तिने

टपाल मतदानाची सूचना केवळ माहितीस्तव असल्याचे गृहीत धरावे. टपाल मतदानाची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर www.signpostindia.com, शेअर बाजारांच्या वेबसाइट्सवर (www.bseindia.com आणि www.nseindia.com) त्याचबरोबर एनएसडीएलची वेबसाइट https://www.evoting.nsdl.com/ यावर देखील उपलब्ध आहे. दरस्थ ई-मतदानाची प्रक्रिया सोमवार, २२ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल आणि मंगळवार, २० जानेवारी, २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता (भाप्रवे) समाप्त

होईल. त्यानंतर एनएसडीएलव्दारे मतदानासाठीची दूरस्थ ई-मतदान यंत्रणा खंडीत केली जाईल. भागधारकांचा मतदानाचा हक्क, कट-ऑफ तारखेनुसार कंपनीच्या भरणा केलेल्या इक्विटी शेअर भांडवलातील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असेल. दुरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान करण्याच्या सविस्तर प्रक्रियेची माहिती टपाल मतदान नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेली आहे.

ज्या सभासदांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल पत्ते अद्ययावत केलेले नाहीत, त्यांना टपाल मतदानाच्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेल्या सूचनांनुसार स्वतःचे ईमेल पत्ते अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेला फ्रिक्केन्टली आस्कड् क्वेश्चन्स (FAQs) या विभागाचा त्याचबरोबर भागधारकांसाठी असलेल्या ई-व्होटिंग वापर पुस्तिकेची मदत घेऊ शकतात किंवा ०२२ - ४८८६ ७००० या क्रमांकावर दूरध्वनी करू शकतात किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल आणि/किंवा श्री. अमित विशाल, उप-उपाध्यक्ष, एनएसडीएल यांना

evoting@nsdl.com वर आपली विनंती पाठवू शकतात. यासंदर्भात लागू असलेल्या कायद्यांनुसार विहित वेळेत निकाल घोषित केले जातील आणि ते, छानणीकर्त्याच्या अहवालासह, कंपनीच्या www.signpostindia.com या वेबसाइटवर आणि एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com/ या वेबसाइटवर सादर केले जातील. तसेच, कंपनीचे समभाग सध्या सूचीबद्ध असलेल्या शेअर बाजारांच्या वेबसाइटवर, म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com या वेबसाइट्सवर सादर केले जातील आणि उपलब्ध असतील.

साइनपोस्ट इंडिया लिमिटेडसाठी स्वाक्षरी/-

जेनी शाह कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांक : २० डिसेंबर, २०२५ सदस्यत्व क्र.: A21492